ontact No. 022 32450425

Place: Nashik

Date: 04/02/2023

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47

read with Regulation 29 (1) (a) of the Securities And

Exchange Board of India (Listing Obligations And

Disclosure Requirement) Regulations 2015', that

the meeting of Board of Directors of the company

will be held on Monday 13th February, 2023

at registered office to inter alia consider and

take on record Unaudited Financial Results for the

Quarter Ended 31st December, 2022.

The information is also available on the website of

the company at www.asianfoodproduct.in

and on the website of the stock Exchange at

www.bseindia.com. By order of the Board For ASIAN FOOD PRODUCTS LIMITED

(Gaurav J. Thakker)

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Mrs. Pusphaben Gulabchand Jain, claiming to be the sole and absolute owner and in physical possession of Flat No.15 admeasuring about 535 sq. ft. carpet area on the 4th Floor in "E" Wing and holding 5 Shares of Rs.50/- each bearing distinctive Nos.446 to 450 issued under Share Certificate No.90 in the capital / property of Paras Nagar Co-operative Housing Society Ltd., at Majas Road, Jogeshwari (East), Mumbai 400 060, having acquired the same through the said Society. The said owner does not hold or possess any document deed or writing or Agreement of title to the said Shares and Flat, except the Original Share Certificate No.90, and had paid the entire sale consideration to the said Society which is reflected and acknowledged by the said Society in the Pass Book from December 1978 issued thereto. The said Owner is in absolute physical possession of the said Flat and also declares and states that the title to the said Flat and Shares is clear and marketable and there are no liabilities, claims, dues, taxes, charges, etc. of any nature pending thereto in respect of the aforesaid Flat and Shares and is intending to sell, transfer, convey and assign the said Flat and Shares and also hand over the physical possession of the said Flat, unto and in favour of our clients.

Any person/body having executed any deed, document, writing either in respect of the aforesaid Shares and Flat and/or any part or portion thereof and/or having executed any deeds or documents with respect thereto and/or any claim or objection by way of sale, mortgage, trust, lien, possession, gift, inheritance, release, lease or otherwise and/or holding the said original title deeds and documents, howsoever whatsoever, should report the same to us, within 7 days from the date of issuance of this notice with documentary proof thereto, failing which no such claims or demands, objections or hindrances, etc. from any such person/body, by, through for her and/or on her behalf in any manner whatsoever shall be entertained and out clients shall be legally permitted to acquire the said Flat and Shares and transfer the said Flat and Shares with the said Society and commence undisputed physical possession of the said Flat, accordingly.

Dated this 5th February, 2023.

Shri NIKHIL K. SALIAN

A-405, Sahavas CHS Ltd., Sahakar Marg, Vile Parle (East), MUMBAI 400 057

इंडियन बैंक Indian Bank

BANDRA BRANCH

143 PAULINE SISTERS' SOCIETY WATERFIELD ROAD BANDRA (W) MUMBAI-400050. PHONE: 022-26439340 022-26439341 IFSC: IDIB000B602, SWIFT: IDIBINBBBAN E-mail: bandra@indianbank.co.in

POSSESSION NOTICE (For Immovable Property) [Under Rule- 8(1) of Security Interest (Enforcement) Rules. 2002] Whereas

The undersigned being the Authorized officer of the Indian Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Bules, 2002 issued Demand Notice dated 19,05,2022 calling upon the borrowers, Nitin Sadashiv Korgaonkar and Mrs. Rajashree Nitin Korgaonkar (borrowers) to repay the amount mentioned in the notice being Rs. 10,61,953.00 (Rupees Ten Lakhs Sixty One Thousand Nine Hundred and Fifty Three only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules, on this 2nd of February of the year 2023. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank for an amount of Rs. 10,61,953/- and interest and other charges thereon from date

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets.

Description of Immovable Property: EM of Flat No. 104, 1st Floor, A-Wing, Shiv Om Co-Operative Housing Society Ltd., Virar East, Thane-401303 admeasuring 336 Sq.Ft near MGM Academy High School.

By East	By West	By North	By South
Nikhil Building	Mayur Apartment	Hill Site	Omkar Building

Date: 02/02/2023 Place: Mumba

Name of the

Borrower/ Loan Account Number

Jitesh Ghevarchand Jogani, Pinky Jitesh

Jogani, Peejay Builders Private Limited, M/s Gautam Builders, Ghewarchand L

logani, Jitesh Jogani-Partner of M/s.

of demand notice.

receipt of the said notice.

Date: February 04, 2023

Authorised Officer (Indian Bank) **SYMBOLIC POSSESSION NOTICE**

Picici Bank | Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under

section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-

mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the

property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Gautam Builders, Pradeep Ghevarchand Jogani-Partner of M/s. Gautam Builders & Ghewarchand L Jogani- Partner of M/s. Gautam Builders- LBTNE00002513579

Walkeshwar Road, Mumbai-400006/ January 31, 2023

provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

ASIAN FOOD PRODUCTS LIMITED Regd. Office : 7 Thakkers, Near Nehru Garden, Nashik-422001 मुलापासून आजोबापर्यंत एकच निवड CIN: L99999MH1968PLC013919



www.navshakti.co.in

GARNET CONSTRUCTION LIMITED CIN: L45200MH1992PLC069044 Regd. Office: 501/531, Laxmi Mall, Laxmi Industrial Estate, New Link Road Andheri (W), Mumbai - 400053

Notice is hereby given that the meeting of the board of directors of the company will be held on 14th February, 2023 at the registered address 501/531, Laxmi Mall, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri West, Mumbai - 400053 to consider and take on record the Unaudited Standalone Financial Results for the Nine Month ended 31st December, 2022.

For Garnet Construction Limited

Place: Mumbai

Kishankumar Kedia Director

DIN No. 000205146

Date: 04/02/2023

ABM KNOWLEDGEWARE LIMITED (SEI CMMI Level 5 I ISO 20000-1:2018 I ISO 9001:2015 I ISO 27001:2013 Compliant Software & Services Company

Regd. Office: ABM House, Plot No.268, Linking Road, Bandra (West), Mumbai - 400 050. Tel:- 91 22 4290 9700,

Fax - 91 22 4290 9701 CIN : L67190MH1993PLC113638, Email - <u>egovernance@abmindia.com</u>, Website - <u>www.abmindia.com</u>

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31" DECEMBER 2022

						(₹ in Lacs)
		S	TANDALON	IE	CONSOLIDATED		
Sr. No.	Particulars	Quarter Ended	9 Months Ended	Quarter Ended	Quarter Ended	9 Months Ended	Quarter Ended
			31.12.2022	31.12.2021			31.12.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations (Net)	1,682.12	4,984.63	2,199.91	2,163.54	6,058.59	2,527.97
2	Net Profit/(Loss) for the period						
	(before tax and exceptional items)	400.62	1,272.57	390.13	578.92	1,486.26	326.59
3	Net Profit/(Loss) for the period before tax						
	(after exceptional items)	400.62	1,272.57	390.13	578.92	1,486.26	326.59
4	Net Profit/(Loss) for the period after tax						
	(after exceptional items)	318.82	973.71	311.49	437.47	1,113.04	261.15
5	Total Comprehensive Income for the period						
	(Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	318.82	973.71	311.49	430.46	1,108.54	260.66
6	Equity Share Capital (Face value Rs 5/- each)	1,000.11	1,000.11	1,000.11	1,000.11	1,000.11	1,000.11
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)						
8	Earnings per equity Share (of Rs. 5/- each)						
	(Not annualised)						
	(1) Basic (Rs.)	1.59	4.87	1.56	1.71	5.01	1.50
	(2) Diluted (Rs.)	1.59	4.87	1.56	1.71	5.01	1.50

Notes:

Place: Mumbai

Date:03.02.2023

Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)

16, 2022

4,43,00,

203.17/-

Authorized Officer

of Branch

Sd/-

Description

of Property/ Date of Symbolic Possession

Flat No.3, 3rd Floor, B Wing

Sea View Bldg, The Legend Co-op Housing Society Ltd, Plot No.220, Cts No.114,

(1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held

(2) The above is an extract of the detailed format of the Statements of Unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Statements of Unaudited Standalone and Consolidated Financial Results are available on the Stock Exchange's website at www.bseindia.com and also on Company's website at www.abmindia.com

(3) Figures have been regrouped wherever necessary.

For ABM Knowledgeware Limited (Prakash B. Rane)

Managing Director

Leader in providing E-Governance Solution

झारखण्ड सरकार ग्रामीण कार्य विभाग, मुख्य अभियंता का कार्यालय 102, द्वितीय तल्ला, अभियंत्रण भवन, कचहरी रोड, राँची

ई-निविदा आमत्रण सुचना

ई–निविदा संख्या:- 257/2022-23/RWD/GARHWA दिनाक: 04.02.2023 मुख्य अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, झारखण्ड, राँची द्वारा निम्न विवरण के अनुसार e-procurement पद्धति से पैकेज के रूप में निविदा आमंत्रित की जाती हैं।

	आईडेन्टी		प्राक्कलित राशि (रूपये में)		
क्र0 सं0	फिकेशन संख्या / पैकेज संख्या	कार्य का नाम	अंक में	अक्षर में	कार्य समाप्ति की अवधि
1.	RWD/ GARHWA/30 /SRPKG-04 /2022-23	(i) हासनदाग से कजराठ तक पथ का विशेष मरम्मित कार्य (लं– 2.780 किंगी0) (ii) एन०एच०–75 मेराल से सरस्वती नदी श्मशान घाट भाया मेराल पुरानी बाजार तक पथ का विशेष मरम्मित कार्य (लं– 1.665 किंग्मी0) (iii) गढ़वा चिनायां पथ से भूईयां टोला तक पथ का विशेष मरम्मित कार्य (लं– 2.115 किंग्मी0)	5,18,14,900.00	पाँच करोड़ अठारह लाख चौदह हजार नौ सौ रू० मात्र	18 माह

वेबसाईट में निविदा प्रकाशन की तिथि:— 15.02.2023

ई—निवेदा प्राप्ति की अंतिम तिथि एवं समयः— 27.02.2023 अपराह्न 5.00 बजे तक ।

(क) मुख्य अभियंता कार्यालय, ग्रामीण कार्य विभाग, अभियंत्रण भवन, कचहरी, राँची अथवा (ख) जिला नियंत्रण कक्ष, राँची अथवा (ग) जिला नियंत्रण कक्ष, गढ़वा में से किसी भी कार्यालय में निविदा शुल्क एवं अग्रधन की राशि जमा करने की अंतिम तिथि एवं समय:— 28.02.2023 पूर्वाह्न 10.00 बजे से अपराह्न 3.30 बजे तक ।

निविदा खोलने की तिथि एवं समय:- 01.03.2023 पूर्वाह्न 11.30 बजे | निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवं पता: – मुख्य अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, 102, द्वितीय तल्ला,

अभियंत्रण भवन, कचहरी चौक, राँची, झारखण्ड, पिन– 834001

ई—निविदा प्रकोष्ट का दूरभाष स0— 0651—2207818

C

P

निविदा शुक्क झारखण्ड राज्य में अवस्थित भारतीय स्टेट बैंक / अन्य राष्ट्रीयकृत बैंक द्वारा निर्गत बैंक ड्राफ्ट के रूप मे कार्यपालक अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमण्डल, **गढ़वा** के पक्ष में एवं **गढ़वा** में भुगतेय होगा जो लौटाया नहीं

विस्तृत जानकारी के लिए वेबसाईट jharkhandtenders.gov.in में देखा जा सकता है।

PR 289288 (Rural Work Department) 22-23 (D)

नोडल पदाधिकारी ई-प्रोक्युर्मन्ट सेल

DELTA MANUFACTURING LIMITED

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the

mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the

Regd. Office: Plot No. B-87, MIDC Area, Ambad, Nashik - 422010. CIN - L32109MH1982PLC028280 Phone: +91 253 2382238/67 Fax: +91 253 2382926 Email ID: secretarial@dmltd.in, Website: www.deltamagnets.com

Extract of Consolidated Un-Audited Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2022

		(INR	in Lakhs unl	ess specified)
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31 st December, 2022	Nine Months Ended 31 st December, 2022	Quarter Ended 31 st December, 2021
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited
1	Total Income from Operations	2,160.97	6,066.07	2,486.75
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	(307.48)	(1,034.79)	(256.88)
	Exceptional and/or Extraordinary items #)			
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after	(307.48)	(1,243.84)	(256.88)
	Exceptional and/or Extraordinary items #)			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after	(311.55)	(1,453.52)	(472.95)
	Exceptional and/or Extraordinary items#)			
5	Total Comprehensive Income for the period	(249.35)	(1,456.01)	(229.16)
	[Comprising Profit /(Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)]			
6	Equity Share Capital	1,085.11	1,085.11	1,085.11
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown	-	-	-
	in the Audited Balance Sheet of the previous year			
8	Earnings Per Share (of INR 10/- each) (for continuing			
	and discontinued operations)			
	Basic :	(2.61)	(13.17)	(2.37)
	Diluted :	(2.61)	(13.17)	(2.37)
The	e Financial details on standalone basis are as under	: /INR	in Lakhe unl	es specified)

7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown	-	-	-		
	in the Audited Balance Sheet of the previous year					
8	Earnings Per Share (of INR 10/- each) (for continuing					
	and discontinued operations)					
	Basic :	(2.61)	(13.17)	(2.37)		
	Diluted :	(2.61)	(13.17)	(2.37)		
Th	e Financial details on standalone basis are as under	er: (INR in Lakhs unless specified)				
ll in	e Financial details on Standalone basis are as under	· (INR	in Lakns unic	ess specified)		
	Particulars	Quarter Ended 31 st December, 2022	Nine Months Ended 31st December, 2022	Quarter Ended 31 st December, 2021		
111		Quarter Ended 31 st December,	Nine Months Ended 31st December,	Quarter Ended 31 st December,		
111		Quarter Ended 31 st December, 2022	Nine Months Ended 31 st December, 2022	Quarter Ended 31 st December, 2021		
111	Particulars	Quarter Ended 31 st December, 2022 Un-Audited	Nine Months Ended 31st December, 2022 Un-Audited	Quarter Ended 31 st December, 2021 Un-Audited		

Note:

Place: Mumbai

Date: February 3, 2023

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE, NSE and the Company at www.bseindia.com, www.nseindia.com and www.deltamagnets.com respectively.
- 2. # Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules/AS Rules, whichever is applicable

For Delta Manufacturing Limited Dr. Ram H. Shroff (Managing Director & Executive Vice Chairman) DIN: 00004865

CHOWGULE STEAMSHIPS LIMITED

CIN- L63090GA1963PLC000002 Registered Office: 503, 5th Floor, Gabmar Apartment, Vasco Da Gama, South Goa- 403802. India, Tel: (+91 22) 2530 2030; Fax: (+91 22) 6620 2545; Website: www.chowgulesteamships.co.in;

L mun. con	E man: compriance@cnongolosioamsmps.co.m											
STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE												
QUARTER AND NINE	MONTHS E	NDED ON	31/12/202	2		₹ in Lakhs)						
***************************************		Standalor	ie	Consolidated								
,	Q	uarter Ende	d	Nine Mon	Consolidated Nine Months Ended 1.12.2022 31.12.2021 Inaudited Unaudited 348.92 361.22	Year Ended						
	31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022						
	Unavdited	ALONE FINANCIAL RESULTS FOR TH THS ENDED ON 31/12/2022 Standalone	Unaudited	Unaudited	Audited							
	QUARTER AND NINE MONTHS ENDED ON 31/12/2022 (₹ i CULARS Standalone	412.07										

	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
Total Income	127.59	114.37	104.17	348.92	361.22	412.07	
Profit/(Loss) before tax	35.86	33.79	22.86	98.11	153.06	(9,415.40)	
Profit/Loss after tax	115.66	34.42	145.25	177.78	242.70	(9,328.08)	
Total Comprehensive Income for the period							
(Comprising profit for the period after tax and other							
comprehensive income after tax)	115.66	34.42	145.25	177.78	242.78	(9,328.00)	
Paid-up equity share capital (Face Value Rs. 10/- Per Share)							
"Earnings per Share (of ` 10/-each) (*non Annualised)"							
(a) Basic	*0.32	*0.09	*0.40	*0.49	*0.67	(25.69)	
(b) Diluted	*0.32	*0.09	*0.40	*0.49	*0.67	(25.69)	
STATEMENT OF UNAUDITED O	ONSOLIDAT	ED FINANC	IAL RESUL	S FOR THE			
QUARTER AND NIN	MONTHS I	NDED ON	31/12/202	2		(₹ in Lakhs)	
PARTICULARS		Standalone Con				nsolidated	
TAKTIOOLAKO		uarter Ende	d	Nine Mon	Year Ended		
			31.12.2021			31.03.2022	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
Total Income	138.69	114.37	3,473.93	360.01	6,861.64	6,967.46	
Profit/(Loss) before tax	23.77	3.30	3,367.52	(28.11)	4,843.59	4,646.88	
Profit/Loss after tax	103.57	3.93	3,489.91	51.55	4,933.23	4,734.20	
Total Comprehensive Income for the period							
(Comprising profit for the period after tax and other							
comprehensive income after tax)	70.89	(301.59)	3,485.48	(652.33)	4,831.97	4,443.51	
Paid-up equity share capital (Face Value Rs. 10/- Per Share)		' '				'	
"Farnings per Share (of ` 10/-each) (*non Annualised)"	1	I	i		1	I	

The Company operates in only one business seament viz. Shipping

(b) Diluted

Place : Mumbai

Date: 03rd February, 2023

a) During the year ended 31st March, 2022, one vessel was returned to its owner by terminating lease agreement. Gain arising on terminati $Rs\,3,\!020.24\,lakhs\,which\,is\,included\,in\,Other\,Income\,at\,consolidated\,level.$

*0.29

*0.01

*0.14

*9.61

*13.59

13.04

b) During the year ended 31st March, 2022, The Company's wholly owned subsidiary viz. Chowgule Stea vessels and closed its stepdown subsidiaries. Chowaule Steamships Overseas Limited does not have revenue generating ability and has hug accumulated losses. Therefore, its financials have not been prepared on going concern basis. Considering the fact Chowgule Steamships Limited is no likely to recover its investment from its Wholly owned subsidiary, a provision has been made for impairment of the said investments in Stand Financial Statements of Rs. 9,549.59 lakhs as at 31st March, 2022.

In the corresponding previous nine months ended 31.12.2021 had revenue from operating vessel at consolidated leve cial results include results of its subsidiary as on 31st December, 2022 viz Chowgule Steamships Overseas Limited.

Previous year figures have been regrouped wherever necessary. The above results as reviewed by the Audit Committee were approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 3r

The results for the Nine months ended 31st December, 2022 are available on the Company's Website at www.chowgul the BSE Limited website at www.bseindia.com/corporations

For and on behalf of Board of Directors of Chowgule Steamships Limited

Vijay Chowgul

THAKKERS DEVELOPERS LIMITED

Modi Street, Fort, Mumbai- 400 001. Admin Office: 7, Thakkers, Near Nehru Garden Nashik - 422 001 CIN :- L45200MH1987PLC043034 Telephone Nos. 022 32450425, fax : 022679166 E mail : info@thakkersdevelopers.com, Website : www.thakkersdevelopers.com

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities And **Exchange Board of India (Listing Obligations And** Disclosure Requirement) Regulations 2015', that the meeting of Board of Directors of the company will be held on Tuesday, February 14th, 2023 at administrative office to inter alia consider approve and take on record Unaudited Financial Results for the Quarter Ended 31st December, 2022.

NOTICE

the company at www.thakkersdevelopers.com and on the website of the stock Exchange at www.bseindia.com. For THAKKERS DEVELOPERS LIMITED

The information is also available on the website of

sd/-Jitendra M. Thakker

Chairman

FLOMIC GLOBAL LOGISTICS LTD

Regd. Office : 205, Enterprise Centre, Off. Nehru Road, Beside Orchid Hotel, Vile Parle (East), Mumbai - 400099 Tel. 22 67312345
E-mail ID : flomic@flmicgroup.com CIN - L51900MH1981PLC024340

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 for the year 2022-23 the meeting of Board of Directors of the Company will be held on Monday, 13th February, 2023 at the Registered Office of the Company to transact the following business: transact the following business:

. To approve Standalone Financial Results along with Limited Review Report for the Third Quarter and Nine Months Ended 31st December, 2022 pursuant to Regulation 33 of the Listing Obligation and Disclosure Requirement, 2015;

2. To appoint Mr. Alan Lancy Barboza as an Additional Director on the Board of the Company with effect from 13th February, 2023 pursuant to Regulation 30 of the Listing Obligation and Disclosures Requirement, 2015; 3. To appoint Mr. Rajendraprasad Bhagirathi Tiwari as an Additional Independent

Director on the Board of the Company with effect from 13th February, 2023

pursuant to Regulation 30 of the Listing Obligation and Disclosures Requirement, 2015; 4. To appoint S. N. & Co. as an Internal Auditor of the Company pursuant to

Section 138 of the Companies Act, 2013 for the Financial Year 2022-23; 5. Any other business with the permission of the chair.

The approved results will be sent to you after conclusion of Board meeting

For FLOMIC GLOBAL LOGISTICS LIMITED RAVIKUMAR VENKATRAMULOO BOGAM

Place: MUMBAI Company Secretary cum Compliance Oficer Date: 04th FEBRUARY, 2023 PAN: ALNPB2396Q

> IN THE BOMBAY CITY CIVIL COURT, BORIVALI DIVISION AT DINDOSHI, BOMBAY SUMMARY CIVIL SUIT NO. 110 OF 2017

ICICI BANK LIMITED Banking Company incorporated Under the Companies Act, 1956

and licensed as a bank under the Banking Regulation Act, 1949 and having its registered office at Landmark, Race Course Circle, Vadodara 390007 and having corporate office at ICICI Bank Towers, 4th Floor, South Tower, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400051 through its Power of Attorney Holder Mr. Mukesh Mishra, The Debt Manager, Aca 34 years. The Debt Manager, Age 34 years

1. M/S. JAY TRADING CO.

Versus

having address at 206, Navyug Industrial Estate, T. J. Road, Sewri (West), Mumbai - 400 015. 2. MR. BHARAT CHATRABHUJ VEDANT, an adult, Proprietor of M/S. JAY TRADING CO. having address at 301

Navyug İndustrial Estate, T. J. Road, Sewri (West), Mumbai - 400 015

1. M/S. JAY TRADING CO.

Address at 206, Navyug Industrial Estate, T. J. Road, Sewri (West), Mumbai - 400 015.

2. MR. BHARAT CHATRABHUJ VEDANT, Proprietor of M/S. JAY TRADING CO. having address at 301, Navyug Industrial Estate, T. J. Road, Sewri (West), Mumbai - 400 015

TAKE NOTICE That, this Hon'ble court will be moved before her Hon'ble Judge SMT. V.D. INGLE presiding in Court Room No. 2 on 30th March, 2023 at 11 O'clock in the forenoon by the above named defendant for the

following reliefs :-The Plaintiff therefore prays that:

a. that it be declared that an aggregate sum of Rs. 4,10,265.48/-(Rupees Four Lakhs Ten Thousand Two Hundred And Sixty Five And Forty Eight Paise Only) is due and payable by the Defendants to the Plaintiff as on 26/07/2016 as per Particulars of Claim mentioned aforesaid together with interest at the contractual rate 18.85% p.a. from

the date of filing the Suit till payment and/or realization; b. that a decree be passed against Defendant directing Defendant to pay to the Plaintiff an aggregate sum of Rs. 4,10,265.48/- (Rupees Four Lakhs Ten Thousand Two Hundred And Sixty Five And Forty Eight Paise Only) as on 26/07/2016 as per the particulars of claim mentioned aforesaid together with interest at the contractual rate 18.85% from p.a. the date of filing the Suit till payment and/or realization;

c. pending the hearing and final disposal of the suit, the Defendants be ordered and directed to furnish security within two weeks or such other time as this Hon'ble Court may deem fit and proper in the sum of Rs. 4,10,265.48/- (Rupees Four Lakhs Ten Thousand Two Hundred And Sixty Five And Forty Eight Paise Only) being the suit claim, to the satisfaction of this Hon'ble Court in order to secure the claim of the Plaintiff;

d. pending the hearing and final disposal of the present suit, the Defendants be ordered and directed to notify/disclose on oath all the assets as on the date of present suit or such other date as this Hon'ble Court may deem fit, belonging to and/or standing in the name of the said

e. in the event the Defendants fail to furnish security within the time as may be prescribed by this Hon'ble Court, an order of attachment before Judgment under the provisions of Order XXXVII Rule 5 and Under XXI Rule 43 of the Code of Civil Procedure, 1908 be granted by attachment of the properties of the Defendants that may be disclosed by the Defendants on oath;

f, that the Defendants, his servants and agents be restrained by an order and injunction of this Hon'ble Court from selling, disposing of or creating third party rights in respect of its assets and properties till the amount se out in prayer clause (b) is paid to the plaintiff;

g. that pending the hearing and final disposal of this present suit, this Hon'ble Court be pleased to direct the Defendants to deposit his passport with this Hon'ble Court and the said Defendants be further directed not to

leave India without the permission of this Hon'ble Court; h. this Hon'ble Court be pleased to pass a permanent order and injunction retraining the Defendants by themselves, their servants and agents or any third party claiming, by, through under or on behalf of the Defendants from disposing off, selling, transferring, encumbering, creating any charge or otherwise dealing with the said current assets without the prior permission of this Honble Court, as also the other

assets and properties that may be disclosed by Defendant. is that pending the hearing and final disposal of this present suit, Defendants and his agents, servants etc. be restrained by an order of injunction from this Hon'ble Court from transferring, alienating, encumbering or otherwise parting with any of its properties, without the prior permission of this Hon'ble Court;

j that pending the hearing and final disposal of this present suit, Defendants be directed to make a full, fair and complete disclosure of its assets on oath, including therein, its immovable, movable assets, receivables, book debts, investments, bank accounts etc, along with a true and correct valuation of such assets and upon such disclosure the movable and immovable properties be directed to be attached and sold and the amounts realised from the said sales be directed to be deposited with the Plaintiff for appropriation against its claim;

that pending the hearing and final disposal of this present suit Defendants, his agents, servants etc. be restrained by an order of injunction from this Hon'ble Court from transferring, alienating, encumbering or otherwise parting with its moveable properties, current assets as well as its immovable properties, without the prior permission

of this Hon'ble Court; I. that pending the hearing and final disposal of this present suit, the Court Receiver be appointed in respect of the current assets as well as the immovable properties of the Defendants, with all powers under Order 40 of the Code of Civil Procedure including the power to sell the same and the sale proceeds thereof be paid over to the Plaintiff for appropriation

towards its dues: m. that pending the hearing and final disposal of this present suit, the Court Receiver be appointed in respect of properties so declared and given all powers under Order 40 of the Code of Civil Procedure including

the power to sell the same and the sale proceeds thereof be paid over to the Plaintiff for appropriation towards its dues; n. that interim and ad interim reliefs in terms of prayer clauses above be

o, for such further and other reliefs as the nature and circumstances of the case may require; p. that Cost of the suit may also be awarded in favour of the Plaintiff Bank.

Sealer Mrs. Savita N. Malkampate Mrs. Savita N. Maikanipate Advocate for the Plaintiff Office:- A-001, Ground Floor, Saryu CHS Ltd., Building No. 9, Suchidham, Behind Bank of India Building, Near Dindoshi Court, Film City Road, Malad (E), Mumbai - 400 097

Mobile : 9821482519

. Dated this 23rd day of January, 2023.

For Registrar, City Civil Court, At Dindoshi

Regd. Office: Plot No. B- 87, MIDC Area, Ambad, Nashik - 422010. CIN - L32109MH1982PLC028280 Phone: +91 253 2382238/67 Fax: +91 253 2382926 Email ID: secretarial@dmltd.in, Website: www.deltamagnets.com

Extract of Consolidated Un-Audited Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2022

(INR in Lakhs unless specified)

		•		
Sr.	Particulars	Quarter Ended 31 st December, 2022	Nine Months Ended 31 st December, 2022	Quarter Ended 31 st December, 2021
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited
1	Total Income from Operations	2,160.97	6,066.07	2,486.75
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	(307.48)	(1,034.79)	(256.88)
	Exceptional and/or Extraordinary items #)			
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after	(307.48)	(1,243.84)	(256.88)
	Exceptional and/or Extraordinary items #)			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after	(311.55)	(1,453.52)	(472.95)
	Exceptional and/or Extraordinary items#)			
5	Total Comprehensive Income for the period	(249.35)	(1,456.01)	(229.16)
	[Comprising Profit /(Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)]			
6	Equity Share Capital	1,085.11	1,085.11	1,085.11
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown	-	-	-
	in the Audited Balance Sheet of the previous year			
8	Earnings Per Share (of INR 10/- each) (for continuing			
	and discontinued operations)			
	Basic:	(2.61)	(13.17)	(2.37)
	Diluted :	(2.61)	(13.17)	(2.37)
The	e Financial details on standalone basis are as under	·· (INR	in Lakhs unle	ess specified)
	Particulars	Quarter Ended 31 st December, 2022	Nine Months Ended 31 st December, 2022	Quarter Ended 31 st December, 2021
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited
	Income from Operations	2,160.97	6,066.07	2,483.85
	Profit Before Tax	(307.48)	(331.74)	941.20

Note:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE, NSE and the Company at www.bseindia.com, www.nseindia.com and www.deltamagnets.com respectively.

(311.55)

. # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules/AS Rules, whichever is applicable

For Delta Manufacturing Limited

मशील अर्चना निलेश चाळके यांच्यासोबत वरील

ालमत्ता विकण्यासाठी वाटाघाटी करत आहे

भीमती. सायरा रोजी खान यांचा दावा आहे की र्त

या वर वर्णन केलेल्या मालमत्तेच्या मालक आहे.

जर सदर मालमत्तेत विक्री, वारसा, ताबा, वारसाहक्व

गहाण, धारणाधिकार, भांडेपट्टे, भेटवस्तू किंवा इतर ोणत्याही प्रकारे कोणतेही हक्क, शीर्षक, दावा, माग

कैंवा स्वारस्य असल्यास अशा व्यक्तीनी लिखित स्वरूपात

नेम्न स्वाक्षरीकर्त्यांकडे खाली दिलेल्या कार्यालयीन पत्त्याव

. गरखेपासुन **१४ दिवसांच्या** आत तशाप्रकारचे दस्तऐवजासा

। पुराव्यासह संबंधित व्यक्तींनी आक्षेप घेतला नाही त

यानंतर कोणाचाही दावा विचारात घेतला जाणार नार्ह

ाणि त्याचा हक्क, शीर्षक, दावा, मागणी किंवा स्वारर

ऱ्यांनी सोडला आहे/स्थगित केला आहे असे मानले जाईल आणि, माझे अशील विक्री व्यवहार पूर्ण करतील आणि

त्यानंतर कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहीत

ठकाण : मुब**६ राह्य / राह्य / राह्य राह्य राह्य र** देनांक : ०५/०२/२०२३ (खरेदीदाराचे वकील) 14A/1, अमेय को.हौ.सो.ली., न्यू म्हाडा कॉलनी, महाकाली केव्स रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३.

प्रवर्तनातून एकूण उत्पन्न

(पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)

२. सौम्यिकृत

ठिकाणः मुंबई दिनांकः ४ फेब्रुवारी, २०२३

C

अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)

झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने त्यास मंज्री दिली.

सही /- स्नेहल व्ही. पाटील

तपशील

कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)

कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)

कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर

कालावधीसाठी एकण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन)

मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव

मळ दस्तावेजासह आक्षेप नोंदवावा. या नोटिसच्या प्रकाशनाच्य

(541.42)

Place: Mumbai Date: February 3, 2023

Profit After Tax

Dr. Ram H. Shroff (Managing Director & Executive Vice Chairman) DIN: 00004865

केजेएमसी फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड * जाहीर नोटीस कृत • कृत कार्यालयः १६२, अटलांटा, १६वा मजला, निसम पॉइँट, मुंबई–४०० ०२१. +९१–२२–४०९४ ५५००, सीआयएनः एल६५१००एमएच१९८८पीएलसी०४७८७ विसामान्य जनतेला यादारे कळविण्यात येते की **ीमती सायरा रोजी खान** राहणार फ्लॅट क्र.बी-१० सरा मजला, ग्रीन व्हॅली को.हौ.सो.ली., महाकार्ल व्यू रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३ या माङ्या

अ.	तपशिल	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले	संपलेले
şħ.		तिमाही	तिमाही	तिमाही	नऊ महिने	नऊ महिने	वर्ष
		39.97.7077	30.09.2022	39.97.7079	39.99.9099	39.97.7079	39.03.7077
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	६०.०३	१२०.५०	१२३.८६	२३८.८४	३००.४१	३७३.५०
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा)						
	करपूर्व (अपवादात्मक बाबींपूर्वी)	(२५.६४)	४९.७४	२५.६२	(२८.९९)	३.१०	(९.७४)
ş	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ						
	नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर)	(२५.६४)	४९.७४	२५.६२	(२८.९९)	३.१०	(९.७४)
γ	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा						
	(अपवादात्मक बार्बीनंतर)	(२५.३८)	३५.५०	२५.०४	(४१.३९)	(५८.९८)	(४३.०७)
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न						
	(कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर)						
	आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर						
	धरून)	८३.५१	९०७.३२	१७४.४५	(३८८.३२)	१,२०१.४९	१,१२८.५८
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी						
	रु. १०/- चे दर्शनी मूल्य)	४७८.५७	४७८.५७	४७८.५७	४७८.५७	४७८.५७	४७८.५७
G	पुनर्मूल्यांकित राखीव वगळून इतर						
	इक्विटी (लेखापरीक्षित ताळेबंदात						
	दाखवल्याप्रमाणे)	प्र.ना.	प्र.ना.	प्र.ना.	प्र.ना.	प्र.ना.	प्र.ना.
L	प्रति समभाग प्राप्ती प्रत्येकी रु. १०/- चे						
	(अंतरिम कालावधीसाठी अवार्षिक)						
	मुलभूत :	(0.43)	٧٤.٥	०.५२	(٥.८६)	(१.२३)	(0.90)
	सौम्यिकृत :	(0.43)	٧٤.٥	0.42	(٥.८६)	(१.२३)	(0.90)

com) वर उपलब्ध आहे. सदर वित्तीय निष्कर्ष लेखापरिक्षण समिती आणि संचालक मंडळाद्वारे ०३ फेब्रुवारी, २०२३ रोजीसच्या सभे ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिनेकरिता एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

۶ħ.		तिमाही	तिमाही	तिमाही	नऊ महिने	नऊ महिने	वर्ष
		39.97.7077	३०.०९.२०२२	३१.१२.२०२१	३१.१२.२०२२	३१.१२.२०२१	39.03.7077
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
ع	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	\$0.00	१२४.५६	१२५.३९	२४२.८९	३०६.१६	३७८.९१
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) करपूर्व (अपवादात्मक बाबींपूर्वी)	(२७.११)	47.40	२३.२९	(२९.०७)	(२.३६)	(१७.२६)
ş	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर)	(२७.११)	42.40	२३.२९	(२९.०७)	(२.३६)	(१७.२६)
Х	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (अपवादात्मक बार्बीनंतर)	(२६.८५)	३८.२६	२२.७१	(४१.४७)	(६४.४४)	(५०.५८)
۹	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर						
_	থহন)	८२.२१	१,१११.२१	२२१.७६	(५०६.४८)	१,४३०.१९	१,३४४.७०
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मूल्य)	४७८.५७	४७८.५७	४७८.५७	४७८.५७	४७८.५७	४७८.५७
G	पुनर्मूल्यांकित राखीव वगळून इतर इक्विटी (लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे)	प्र.ना.	प्र.ना.	प्र.ना.	у. ना.	प्र.ना.	८,०१३.१६
۷	प्रति समभाग प्राप्ती प्रत्येकी रु. १०/- चे (अंतरिम कालावधीसाठी अवार्षिक)						
	मुलभूत : सौम्यिकृत :	(০.५६) (০.५६)	0.00	0.8C 0.8C	(٥.८६) (٥.८६)	(१.३५) (१.३५)	(१.०६) (१.०६)

* सह कंपन्यांचे नफा/(तोटा) चे भाग समाविष्टित टीपा : वरील माहिती हा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट), रेयुलेशन २०१५ च्या रेयुलेशन ३३ अन्वये स्टॉक एक्सचें टाना -स्यार नाहात हो तथा (शिल्प) आजन्मका अर्था अर्था सामग्रेस्त्र माने स्वार के अर्थ हुए के के लिखारीक्षित एकति विचीच निकर्षाच्या उतारा आहे. स.र. दर्शक एसमेच में मूर्य दाखा के तेले निकर्म सह वैधानिक लेखारीक्षकाचा मर्यादित पुनर्विलोकन अहबाल बीएसई लिमिटेड (बीएसई) वेबसाईट (बुआएएल: www.bseindia.com) आणि कंपनी वेबसाईट (बुआएएल: www.kjmcfinserv.com) वर उपलब्ध आहे. सदर विचीच निकर्ष लेखारीक्षण समिती आणि संचालक मंडळाद्वारे ०३ फेब्रुवारी, युआरएलः www.kjmcfinserv.com) ' ०२३ रोजीसच्या सभेत आढावा घेतला.

संचालक मंडळाच्या वतीने आणि सार्व केजीएमसी फायनान्शीअल सर्व्हिसेस लिमिटे

ठिकाणः मुंबई दिनांकः ०३ फेब्रुवारी, २०२३

केजेएमसी कॉर्पोरेट ॲडव्हायजर्स (इंडिया) लि.

	१६२, अटलांट वेबसाईट : www.kjmc दूर. क्र: ०२२ ४०९४ ५५	finserv.com	, ईमेल : inves		०२१. @kjmc.com;	1	GMC FINSE
38	डिसेंबर, २०२२ रोजी संपलेत	नी तिमाही अ	ाणि नऊ महिने	करिता अलि	प्त वित्तीय निष्व	व्यांचा उतारा	(रु. लाखात
अ.	तपशिल	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले नऊ महिने	संपलेले नऊ महिने	संपलेले वा
殐.		39.97.7077	३०.०९.२०२२	39.97.7079	39.97.7077	39.97.7079	39.03.70
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षि
8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४७.९३	६१.९२	३५.९३	१२८.१५	११४.५५	१९८.९
?	कालावधीकरिता निव्वळ नफ/(तोटा) करपूर्व (अपवादात्मक बार्बीपूर्वी)	0.00	(७.३१)	٥.६३	(३१.२२)	(३२.११)	ξ. σ
ş	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर)	۵۵.۰	(७.३१)	٥.६३	(३१.२२)	(३२.११)	€.0
Х	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (अपवादात्मक बार्बीनंतर)	0.58	(५.८१)	१.३७	(२३.८२)	(३१.४८)	8.6
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर धरून)	८२.९९	१३१.६०	८९.७६	(७३.६२)	२९०.५७	396.0
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मूल्य)	३९२.६४	३९२.६४	३९२.६४	३९२.६४	३९२.६४	३९२.६
O	पुनर्मूल्यांकित राखीव वगळून इतर इक्विटी						3830.0
۷	प्रति समभाग प्राप्ती प्रत्येकी रु. १०/-चे (अंतरिम कालावधीसाठी अवार्षिक)						
l	मुलभूत :	0.02	(०.१५)	6.03	(0.88)	(0.60)	0.8
	सौम्यिकृत :	0.02	(०.१५)	6.03	(0.88)	(0.60)	0.8
टीप	: वरील माहिती म्हणजे सेबी (लि	स्टिंग ऑब्लीगेश	न्स ॲण्ड डिस्क्ल	गोजर रिकायरमेंटर	त्) रेग्युलेशन्स अन	वये स्टॉक एक्स	वेंजस् कडे सा

केलेल्या संपलेल्या तिमाही आणि नऊ महिने करिता अलेखापरिक्षित अलिम वित्तिय निष्कर्षांचा एक तपशीलवार उत्तारा आहे. वित्तिय निष्कर वचलच्या तमाना आणे के भारत कारता अलावानावात आपता वायाचे मंकव्या एक प्रत्यालयात्व उत्तार आर्थ आह्र. वाराच्या मक् २५ फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेच्याच्या समेत संचालक मडळ आणि लेखायरिक्षण समिती ने मर्वादित पुनर्विलोकन केला आणि लेखायरिक्षकानी ३१ डिसेंबर रोजी संपलेल्या तिमाही आणि नक महिने करिता मर्वादित पूर्विलोकन केला. संपलेल्या तिमाही आणि नऊ महिने करिता अलेखापरिक्षित वित्तिय निष्कर्षाच्या पूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंज वेबसाईटस्, म्हणजेच www.bseindia.com वर उपलब्

आ	आहे. सदर कंपनीचे वेबसाईट, म्हणजेच, www.kjmcfinserv.com वर देखिल उपलब्ध आहे									
38	डिसेंबर, २०२२ रोजी संपले	ली तिमाही अ	ाणि नऊ महिने	किरता एकि	वत वित्तीय निष्	कर्षांचा उतारा	(रु. लाखात)			
अ.	तपशिल	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले नऊ महिने	संपलेले नऊ महिने	संपलेले वर्ष			
豖.		39.97.7077	30.09.7077	39.97.7079	३१.१२.२०२२	39.97.7079	39.03.7077			
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित			
8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१२५.४७	१६९.००	१३३.९१	३७९.७७	४१६.७५	५५९.७५			
2	कालावधीकरिता निव्वळ नफ/(तोटा)	(२३.९८)	१६.३७	(२१.७१)	(८०.८२)	१०.६८	४०.६८			
	करपूर्व (अपवादात्मक बाबींपूर्वी)									
ş	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ	(२३.९८)	१६.३७	(२१.७१)	(८०.८२)	१०.६८	४०.६८			
	नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर)									
Х	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा	३२.२५	१९.६२	(१०.४१)	(१५.७१)	(१७.२७)	१५.५३			
	(अपवादात्मक बाबीनंतर)*									
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक	(१,२२७.९८)	४३१.०४	११२.११	(१,६२२.९३)	८२८.२३	८७१.९९			
	उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा)									
	(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक									
	उत्पन्न (करोत्तर धरून)*									
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल	३९२.६४	३९२.६४	३९२.६४	३९२.६४	३९२.६४	३९२.६४			
_	(प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मूल्य)									
G	पुनर्मूल्यांकित राखीव वगळून इतर इक्विटी						५७०२.३६			
۷	प्रति समभाग प्राप्ती प्रत्येकी रु. १०/-चे									
	(अंतरिम कालावधीसाठी अवार्षिक)									
	मुलभूत :	٥.८२	0.40	(0.29)	(08.0)	(%%)	٥,٧٥			
	सौम्यिकृत :	0.62	0,40	(0,29)	(0,80)	(88,0)	0,80			

⁸ सह कंपन्यांचे नफा (तोटा) च्या भाग समाविष्टित टीप : वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्यूलेशन्स अन्वये स्टॉक एक्सचेंजस् कडे सा लेल्या संपलेल्या तिमाही आणि नऊ महिने करिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तिय निष्कर्षांचा एक तपशीलवार उत्तारा आहे. वित्तिय निष्क ानिवार, ०४ फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत संचालक मंडळ आणि लेखापरिक्षण समिती ने मर्यादित पुनर्विलोकन केला आर्गि वैधानिक लेखापरिक्षकानी ३१ डिसेंबर रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिने करिता मर्यादित पनर्विलोकन केला. संपलेल्या तिमाही आ ाऊ मिहने करिता अलेखापरिक्षित वित्तिय निष्कर्षांच्या पूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंज वेबसाईटस्, म्हणजेच www.bse आहे. सदर कंपनीचे वेबसाईट, म्हणजेच, www.kjmcfinserv.com वर देखिल उपलब्ध आहे

मंडळाच्या वतीने आणि सार केजीएमसी कॉर्पोरेट ॲडव्हायजर्स (इंडिया) लिमिटे

गिरिष जै

पूर्ण वेळ संचा

डीआयएन : ००१५१६७

PUBLIC NOTICE

Mr. Vinayak K. Sawant (deceased) vas owner of residential Flat bearing No.302 admeasuring about 671 square feet carpet area, on 3rd floor in Wing 'A' of the building "Varsha Olive Co-op. Housing Society Ltd. situated at Shraddhanand Road, Vile Parle (East) Mumbai - 400 057 and was holding Share Certificate No.006 dated 27.10.2020.

By virtue of the provisions of Hindu Succession Act, the said Flat No.A-302 and the Share certificate No.006 is now held by 1) Ms. Medha Vinayak Sawant, 2) Mrs. Manisha Dattaprasanna Naik, 3) Mrs. Meena Vitthal Naik and 4) Mrs. Minal Chetar Patni being the only heirs of the deceased owner/member.

Our clients intend to purchase the said Flat from the said 1) Ms. Medha Vinayak Sawant, 2) Mrs. Manisha Dattaprasanna Naik, 3) Mrs. Meena Vitthal Naik and 4) Mrs. Minal Chetan Patni. In case any person/s having any objection of what so ever nature by way of sale, inheritance agreement, right of use, mortgage gift, lease, release, transfer, lier charge, or otherwise, please contact alongwith relevant papers to the undersigned within 14 (fourteen) days from the date of this notice failing which any such claim in to or upon the said Flat or any part thereof shall be deemed to have been waived and further action will be completed without any reference to such claim.

Place :- Mumbai Date :-05/02/2023

725.12

Sd/for Pradeep Rane & Associates Office No.323A, Gokul Arcade Subhash Road, Vile Parle [E] Mumbai - 400 057

जाहिर नोटीस सर्व जनतेस कळविण्यांत येते कि गांव- मौजे मालोंडे ता. वसई, जि. पालघर सी टी एस नं ,४/बी-१. या जमिन मिळकतीवरील पर्ल ॲंड इमेरॉल्ड को ऑप हाऊसिंग सोसायटी मधील . फ्लॅट नं. बी-३०४, क्षेत्र ६२६ स्के. फीट चिमार्ज आप्पा ग्राउंड समीर बस डेपो जवळ, वसई श्र पुष्पकुमार गजानन चेंबुरकर व माझे अशिल सौ राखी महेश गोरक्ष रा. मोठी सुतार आळी, ताम नलाव, ता. वसई, जि. पालघर यांचे दोघांचे ांयुक्त नावी आहे. श्री पुष्पकुमार गजानन् वेंबरकर, ह्यांचे दिनांक १ जॉनेवॉरी २०१५ रोर्ज नेधन झाले. सदरच्या फ्लॅटमधून श्री. पुष्पकुमार ाजानन चेंबुरकर यांचे नांव वसई- विरार शहर महानगरपालिकेतून कमी करावयाचे आहे . तरी सदर मिळकती संबंधाने कोणाहीकडे हेतसंबंधाच्या दृष्टीने वारसा, खरेदी, गहाण, दान, बाक्षिसपूत्र, मृत्युपत्र वगैरे रित्या ह्स्तांतरणाच्य दृष्टीने विधीग्राह्य ठरेल असा लेखी हरकत ोण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी संदरची गोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी कायदेशीर परावासंकट आपली हरकर माझे खालील पत्यावर सादर केली पाहिजे अन्यथा कोणाची काहीच हरकत नाही व हरकत हक्क असल्यास तो सोडून देण्यांत आला आहे असे समजून सदर मिळकत अगदी निर्विवाद, बोजा विरहीत आहे असे समजण्यात येईल व

अँड. ॐकार शामराव म्हात्रे रा. दर्गानाका वालभाटवाडी, वडवली ता.वसई, जि. पालघर ४०१ २०१

संपलेली तिमाही

१,०३९.३६

११९.३४

११९.३४

८९.३३

६३.४७

१,७३७.३७

१४०.७४

38.82.2022 30.08.2022 38.82.2028 38.82.2022 38.82.2028 38.03.202

अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित

केसी इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन क.: एल७०१०२एमएच१९४२पीएलसी००६४८२ साजायस्य क्रःः एरा७०२०रस्भस्य र २४रपास्यसा०२४८र नों. काःः ओल्ड कमानी चेंबर्स, ३२-रामजीभाई कमानी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१, वेबसाईटः www.kayceeindustries.com, दू. क्रः: ०२२ २२६१३५२१, फॅक्स क्रः: २२६१३५२१, ईमेल आयडीः cs@kayceeindustries.com ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा

. खापरिक्षित

१०३२.७४

१२३.१२

६३.४७

१,८२२.४५

३३४.०६

४ फेब्रुवारी, २०२३ रोजी मंडळाच्या लेखापरीक्षण समितीने अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे वरील विवरण पुनर्विलोकित करून शिफारस केली आणि त्यानंतर ४ फेब्रुवारी, २०२३ रोजी

वरील माहिती म्हणजे सेवी (लिस्टिंग अंड अदर डिस्क्लोजर रिकायसमेंटस) रेयुलेशन्स, २०१५ च्या रेयुलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेस आणि सूचिबध्द मंडळाची वेबसाईटस वर उपलब्ध आहे.

पुढील कार्यवाही करण्यांत येईल.

ORIENT ABRASIVES LIMITED

CIN No.: L24299MH1971PLC366531 Regd. Office: Lawrence & Mayo House, 3rd Floor, 276, D. N. Road, Fort, Mumbai – 400 001, Maharshtra.

Tel. No.: + 91 - 22 66221700 Fax : + 91 - 22 22074452 Investors Relations E-mail ID: investor@oalmail.co.in Website: www.orientabrasives.com

Statement of Standalone / Consolidated Unaudited Financial Results for the Quarter & Nine Months ended December 31, 2022

(Rs. in Lacs) STANDALONE CONSOLIDATED Quarter Quarter Nine Months Quarter Nine Months Quarter **PARTICULARS** Fnded Fnded Ended Fnded Ended Ended 31-12-2021 31-12-2022 31-12-2022 31-12-2021 31-12-2022 31-12-2022 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Total Income from Operations 5,401.71 4,514.66 21,061.58 5,756.51 4,825.44 22,176.53 2. Net Profit for the period / year before Tax & Exceptional items 257.81 176.16 1.006.75 323.86 178.88 1.150.84 3. Net Profit for the period / year before Tax 257.81 1,006.75 323.86 178.88 1,150.84 176.16 4. Net Profit for the period / year after Tax 203.98 101.41 730.37 249.73 104.13 832.83 5. Total Comprehensive Income for the period / year 210.78 256.53 110.61 107.89 750.77 853.64 [Comprising profit for the period / year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 6. | Equity Share Capital (Including Shares Forfeited Rs. 0.13 Lacs) 1,196.52 1,196.52 1,196.52 1,196.52 1,196.52 1,196.52 Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of Previous Year) 8. Earnings / Loss Per Share (EPS) (of Re. 1/- each) 0.17 0.08 0.61 0.09 0.70 Basic 0.21

NOTES:

Diluted

The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 31st December, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid Unaudited Financial Results is available on the Stock Exchange websites www.bseindia.com, www.nseindia.com and on Company's Website www.orientabrasives.com

0.17

0.08

0.61

0.21

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of Orient Abrasives Limited ("the Company") at their respective meetings held on February 3, 2023, in accordance with the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The Statutory Auditor have issued an unmodified review opinion on these results.
- These financial results of the Company have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) (as amended) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
 - There is no change in the situation of availability of core raw material specialised grade raw bauxite and partial operation of Porbandar Plant from the previous quarter. The management is also persuing various options to produce other products with the same plant & equipments. The Company will update the status in case of material
- During the quarter under review, the Company incorporated a 100% wholly owned subsidiary in the name and style of "Orient Advanced Materials FZE" in Hamriyah Free Zone, Sharjah, United Arab Emirates by subscribing to AED 35000/- divided into 35 Equity Shares of AED 1000/- each. However, the Company has just recently completed the incorporation & registration formalities and it is yet to commence its commercial operations.

For Orient Abrasives Limited

0.09

0.70

Place: Mumbai Date : February 3, 2023

Manubhai Rathod Whole Time Director & CEO

(DIN: 07618837)

या नोटीसद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, गांव मौजे विवाणमान, ता वसहै, जि. पालचर येथील सर्व्हे नं.८१/९, एकुण क्षे. १०.१०.०० आर.चौ.मी. आकारणी रू.१०१.०० पै. ही जमीन मिळकत जमीन मालक श्रीमती. निलिमा राजेंद्र शिंदे यांच्या

मालकी व कञ्जेवहिवादीची मिळकत असुन सदरहु जिमनीचे पैकी क्षेत्र. ०२.४२ गुंठे ही जमीन मिळकत आमचे अशिल १. श्री. डोनल रॉबिनसन २. रॉबिनसन जोसेफ आणि ३. बीना रॉबिनसन यांनी जमीन मालक हयांच्याकडुन खरेदी करण्याचे

ठरविले आहे. तरी सदर जमिनीमध्ये इतर कोणत्याही इसमांचे

कुठल्याही प्रकारचे हरकतहक्क, अधिकार व हितसंबंध असल्या त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ०७ दिवसांचे आत खाली

पत्यावर लेखी कागदोपत्री पुराव्यानिशी कळवावे अन्यथा तसा

कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार व हितसंबंध नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजून खरेदीचा व्यवहार पूर्ण केला जाईल. हयाची नोंद घेणे.

पत्ता: ३३, अंबावाडी बंग्लो स्कीम. वालीव. वसई,पु.,ता.वसई, जि. पालघर,४०१२०८,

(₹ लाखात)

संपलेले वर्ष

२,९८४.८

२५०.१

२५०.१२

१८६.६१

६३.४७

ॲड.अख्तरजहाँ सैय्यद, मो . ९५०३५२४३४८,

संपलेले अर्ध वर्ष

नेखापरिक्षित

१३८.९६

१११.९८

६३.४७

१७६.४३

केसी इंडस्टीज लिमिटेड साठी

जितेंद वखारिया (संचालक)

१,९२०.५३

खापरिक्षित 3

348.60

३५६.३१

२६०.३२

६३.४७

४१०.१५

(रु. लाखांत)

एकत्रित

\$१.१२.२०२२ \$0.09.२०२२ \$१.१२.२०२२ \$१.१२.२०२२ \$१.१२.२०२१ \$१.०३.२०२२

८३२.४५

90.28

७०.२४

48.88

६३.४७

८५.७७

NURECA LIMITED

३१.१२.२०२२ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिनेकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा (भा.रु. दशलक्ष)

	तपशील	Silvin .			९५१/४(।		
अ. क्र.		संपलेली तिमाही		संपलेले नऊ महिने	संपलेली तिमाही		संपलेले नऊ महिने
уг.		३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२१ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२१ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२७८.३६	७७.०১४	९०६.८२	२७७.८८	७७.०১४	९००.९७
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	0.04	६४.२१	(८६.६१)	7.60	६३.२ ०	(८७.६९)
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	0.04	६४.२१	(८६.६१)	7.60	६३.२ ०	(८७.६९)
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	٥.२८	४८.३६	(६६.२३)	₹.०१	86.38	(६७.२०)
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	०.६४	8८.80	(६५.१५)	₹.₹४	४७.३८	(६६.१८)
ξ	समभाग भांडवल	१००.००	१००.००	१००.००	१००.००	१००.००	१००.००
O	लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्यानुसार (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) राखीव						
۷	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १० /- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)						
	१. मूलभूत :	6.0€	8.८४	(६.६२)	0.30	४.७३	(६.७२)
	२. सौम्यिकृत :	۶٥.٥	8.८४	(६.६२)	0.30	४.७३	(६.७२)
टीप:				_			

१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगोशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या संपलेल्या तिमाही आणि नऊ महिनेसाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे (अलिप्त निष्कर्षांसह) संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट म्हणजेच https://www.nureca.com/investor-relations/ आणि स्टॉक एक्स्चेंजेस च्या वेबसाईट www.bseindia.com www.nseindia.com वर उपलब्ध आहे. याद्वारे संचालक मंडळ घोषित करते की, मर्यादित पुनर्विलोकन अहवालात कोणत्याही बदल केलेले अभिप्राय नाहीत. न्य्रेका लिमिटेड च्या

> संचालक मंडळाच्या आदेशावरून सौरभ गोयल व्यवस्थापकीय संचालक

दिनांक : ०३.०२.२०२३

डीआयएन: ००१३६०३७

नो. कार्यालय : कार्यालय क्र. १०१, १ला मजला, उद्योग भवन, सोनावाला लेन, गोरेगाव पूर्व, मुंबई शहर, महा - ४०००६३, सीआयएनः एल२४३०४एमएच२०१६पीएलसी३२०८६८ दूः +९१-१७२-५२९२९००, ईमेलः cs@nureca.com, वेबसाईटः www.nureca.com

Dr Trust

आमचे ऑनलाईन स्टोरला भेट द्या Dr Trust

वितरण चौकशीकरिता कृपया www.partnernureca.com ला भेट द्या

एबीएम नॉलेजवेअर लिमिटेड

(एसईआय सीएमएमआय लेव्हल ५/आयएसओ २००००-१:२०१८/आयएसओ २००१:२०१५/आयएसओ २७००१:२०१३ अनुपालित सॉफ्टवेअर व सर्व्हिसेस कंपनी) नों. कार्यालय : एबीएम हाऊस, प्लॉट क्र. २६८, लिंकिंग रोड, बांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०. दूर. : ९१ २२ ४२९० ९७००

फॅक्सः ९१ २२ ४२९० ९७०१ सीआयएनः एल६७१९०एमएच१९९३पीएलसी११३६३८, ईमेलः egovernance@abmindia.com, वेबसाईटः www.abmindia.com

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित

अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

							(रु लाखांत)
अनु.	तपशील		अलिप्त		एकत्रित		
क्र.		संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेली तिमाही
		38.82.2022	38.82.2022	३१.१२.२०२१	38.82.2022	38.82.2022	39.97.7079
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१,६८२.१२	४,९८४.६३	२,१९९.९१	२,१६३.५४	६,०५८.५९	२,५२७.९७
2	कालावधीसाठी निञ्वळ नफा/(तोटा) (कर						
	आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)	४००.६२	१,२७२.५७	३९०.१३	५७८.९२	१,४८६.२६	३२६.५९
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	४००.६२	१,२७२.५७	३९०.१३	५७८.९२	१,४८६.२६	३२६.५९
γ	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	३१८.८२	९७३.७१	३११.४९	४३७.४७	१,११३.०४	२६१.१५
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	३१८.८२	९७३.७१	३११.४९	४३०.४६	१,१०८.५४	२६०.६६
ξ	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ५/- प्रत्येकी)	१,०००.११	१,०००.११	१,०००.११	१,०००.११	१,०००.११	१,०००.११
b	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)						
۷	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. ५/- चे) (अवार्षिक)						
	(४) मूलभूत (रु)	0 / 0	V //a	0 /. 5	9 10 9	1 9	9 1: 0
	(१) मूलमूत (२) (२) सौम्यिकृत (२)	8.48		१.५६	१.७१	4.08	8.40 8 to
	(१) साम्बकृत (१)	१.५९	४.८७	१.५६	१.७१	4.08	१.५०

- (१) वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने ०३ फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजूर केले.
- (२) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या अलेखापरीक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. अलेखापरीक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटस् $\underline{www.bseindia.com}$ तसेच कंपनीची वेबसाईट $\underline{www.abmindia.com}$ वर उपलब्ध आहे.
- (३) आवश्यकतेनुसार आकडेवारीचे पुनर्गठन केलं आहे.

(प्रकाश बी. राणे) व्यवस्थापकीय संचालक

एबीएम नॉलेजवेअर लिमिटेड साठी

ई-गव्हर्नन्स समस्यांवरील उत्तरे देण्यांत अग्रणी

३१ डिसेंबर, २०२२ रोजीस एकत्रित वित्तीय निष्कर्षांमध्ये तिच्या उपकंपनीचे म्हणजेच चौगुले स्टीमशिप्स ओव्हरसीज लिमिटेड चे निष्कर्ष समाविष्ट आहेत

ठिकाणः मंबर्ड दिनांक : ०३.०२.२०२३

चौगुले स्टीमशिप्स लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या वतीने आणि सार्ठ विजय चौगुले

१२७.५९ ११४.३७ १०४.१७ ३५.८६ ३३.७९ २२.८६ 38.87

लेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित एकण उत्पन्न ३४८.९२ 3६१,२२ 882.0 करपूर्व नफा/(तोटा) ९८.११ १५३.०६ (९,४१५.४० हरोत्तर नफा/(तोटा) २४२.७० (९,३२८.०८ १७७.७८ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी करोत्तर नफा आणि करोत्तर इतर ११५.६६ २४२.७८ (9,326.00) प्तर्वसमावेशक उत्पन्न धरून) 38.87 १४५.२५ १७७.७८ भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू. १०/ प्रती समभाग) प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रू. १०/-चे) (*अवार्षिक) (बी) सौम्यिकृत *0.37 *0.09 *0.80 *0.89 *০.६७ (२५.६९ ३१.१२.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण एकत्रित

चौगुले स्टीमशिप्स लिमिटेड

सीआयएन : एल६३०९०जीए१९६३पीएलसी००००० नोंदणीकृत कार्यालय : ५०३, ५ वा मजला, गॅबमार अपार्टमेंट, वास्को दी गामा, साऊथ गोवा - ४०३८०२, भारत, दू : (+९१ २२) २५३० २०३०, फॅक्स : (+९१ २२) ६६२० २५४५

ships.co.in, ई-मेल : compliance@cho ३१.१२.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे विवरण

(रु. लाखांत संपलेली तिमाही संपलेले नऊ महिने 38.82.2022 30.08.2022 38.82.2028 38.82.2022 38.82.2028 लेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित एकूण उत्पन्न १३८.६९ ११४.३७ ३,४७३.९३ ३६०.०१ ६,८६१.६४ ६,९६७.४६ ४,६४६.८ करपूर्व नफा/(तोटा) 3.30 3.386.42 (२८.११) ४,८४३.५९ २३.७७ करोत्तर नफा/(तोटा) १०३.५७ ३.९३ ३,४८९.९१ ५१.५५ ४,९३३.२३ ४,७३४.२ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी करोत्तर नफा आणि करोत्तर इतर (३०१.५९) ३,४८५.४८ (६५२.३३) नर्वसमावेशक उत्पन्न धरून) 90.69 ४,८३१.९७ ४,४४३.५१ भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू. १०/ प्रती समभाग) प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रू. १०/-चे) (*अवार्षिक) *0.08 *0.88 *१३.५९ १३.०४ (बी) सौम्यिकृत *०.०१ *९.६१ *0.88 *१३.५९

चा . कंपनी केवळ एका व्यवसाय विभागात कार्य करते म्हणजेच शिपींग

इतर उत्पन्नामध्य समावष्ट.

१) ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षात, भाडेपट्टा करार संपुष्टात आणून एक जहाज त्याच्या मालकांकडे परत पाठवले. संपुष्टात आणल्याने झालेली रु. ३,०२०,२४ लाखाची प्रामी एकत्रित स्तरावर इतर उत्पन्नात हिशोबात घरले.

बी) ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत, कंपनीची संपूर्ण मालकीची उपकंपनी म्हणजेच चौगुले स्टीमशियस ओव्हरसीज लिमिटेड ने सर्व जहाजे विकली
आणि तिच्या स्टेपडाज्य उपकंपन्या बंद केल्या. चौगुले स्टीमशियस ओव्हरसीज लिमिटेड कडे मस्तुल निर्मितीची क्षमता नाही आणि मोठा संचित तोटा आहे.

हण्यून, तिव्ही विनाचि विवर्णण कार्यंत कंपनी त्यावर बनवलेली नाहीत. ही सत्य परिस्थिती विवारात प्रेजन चौगुले स्टीमणिमेटेड निच्या संपूर्ण
मालकीच्या उपकंपनी मधून तिची गुंतवणूक बसुल कर शकणार नाही, ३१ मार्च, २०२२ रोजीस रु. ९,५४९,५५ लाखांची अलिप्त विनीय विवरणांत सदर
गुंतवणुकीच्या खराबीसाठी तरावुर केली आहे. ३१.१२.२०२१ रोजी संपलेल्या संलग्न मागील नऊ महिन्यांत कार्यरत जहाजांपासून एकत्रित स्तरावरील महसूल होता

२२ । इतस्य, २०२१ रोणा १९ कामा भराभ में मान्यकान्य पाय अञ्चलनाथ न्यूया स्टामायान जायस्ताय । लामट ४ पायका समापद आहा. आसरयकतेनुमार मागित वर्षांच्या आकडेबागिंच पूर्गांठन केले आहे. वृरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि ३ फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने मंजुर करून अभिलिखित

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठीचे निष्कर्ष कंपनीची वेबसाईट www.chowgulesteamships.co.in आणि बीएसई लिमिटेड ची वेबसाईट

ठिकाण : मुंबई दिनांक : ०३ फेब्रुवारी, २०२३